# Rusty-spotted cat rescued near Tansa wildlife sanctuary

Mumbai: A rusty-spotted cat was rescued from a village near Tansa wildlife sanctuary in Palghar. The abandoned animal, weighing 200gm, was spotted by villagers in the Vaitarna range. After rescue, it was taken to RAWW (Respink Association for Wildlife Welfare)

facility for treatment. Rusty-spotted cats are the smallest wild cat species in the world and one of the top protected species in India. A medical examination of the animal revealed that it was severely dehydrated, starving, and infested by ticks.





# **City-based developers eye a** slice of Ram Lalla's Ayodhya

Seven city-based players purchase huge land parcels in temple city; property prices surge following Pran Pratishtha ceremony by the PM

#### DRAUPADI ROHERA / MUMBAI

Now that Ram Lalla has arrived in Ayodhya, real estate biggies from Mumbai are making a beeline for a piece of the holy land.

Seven top players from Mumbai, including Oberoi Realty, Hiranandani Group, Godrej Properties, Raymond Realty, Runwal Group and K Raheja Corp, have purchased huge land parcels in the temple city in the last three months, according to reliable sources.

And property prices have surged 179% following the Pran Pratishtha ceremony by Prime Minister Narendra Modi on January 22, according to Magicbricks, an online real estate portal.


Sources said B Teams of Mumbai-based developers are in Ayodhya right now scouting for more land banks and setting up business development operations.

Their focus is threepronged: Land plotting (sale of plots), development of residential townships, and commercial and hospitality business.

According to Dr Adv Harshul Savla, managing partner M Realty, Ayodhya today has 17 hotels with only 590 hotel rooms. Seventy-three new hotels are in the pipeline of which 40 are already under construction.

Marriott International and IHCL have already signed deals for hotels and OYO is set to add 1,000 rooms. "The scope for hospitality is immense; no surprise developers are fanning out their teams on a land grab expedition!"

Average property rates in Ayodhya, where the Ram Mandir was opened to the general public on January 23, said have gone up by 179% in the



#### 40 Hotels already under construction ceremony

up. Just last week, a team

from the Maximum City had

approached Sudharkar Sri-

vastava, a local hotelier and

property dealer from Ayod-

hya, for a land parcel near

the very site where Abhinan-

dan Lodha group is coming

up with Sarayu, a seven-star

mixed-use luxury enclave.

Bollywood biggie Amitabh

Bachchan is reported to have

purchased a 10,000 square

feet plot here for Rs14.5 crore

developer's team around to

check out some sites. "They

have liked a land parcel of

640 biswas (one biswa is

equivalent to 1361sqft area),

which is situated close to the

Abhinandan Lodha group

(Unaudited)

(Unaudited)

(Unaudited)

(Audited)

Srivastava added that he

(approximately).

last three months, according to Magicbricks. The real estate portal says average prices in Ayodhya have increased from Rs3,174 per square foot in October 2023 to Rs8,877 per square foot in January 2024. According to ANAROCK

Group, a real estate consultancy firm, land rates, which ranged from Rs1,000 to Rs2,000 per square foot in 2019, are now atRs 4,000 to Rs6,000 per square foot.

Property prices close to the Ram Mandir area fluctuating had taken a Mumbai-based between Rs10,000 and Rs15,000 per square foot. Earlier it was around Rs2,000-3,000 per square foot. Those located within 6-15 kilometres of the temple site now command a rate of Rs4,000-

site. I am in contact with the Rs9,000 per square foot. Local real estate experts local farmers there and we the craze for have managed to bring them commercial land is building all together on one platform

and collected 640 biswas in a continuous stretch. But the developer wants 1,000 biswas and is not too happy about the price point," he said.

He added that the rate for each biswa was around Rs10 lakh. Earlier a biswas was available for Rs2 to Rs3 lakh, he said.

However, the sources said that farmers and local agents sensing a demand from big players are purposely jacking up the price and also projecting scarcity even though land parcels are easily available. They are projecting a demand-supply situation," one said.


Property prices, Srivastava said, have become unaffordable for locals in some parts of Ayodhya because of the entry of real-estate players from outside, like Mumbai, NCR, Gujarat and other districts.

'There is a growing demand not just from locals but from investors outside Ayodhya as well," said Anuj Puri, chairman of the ANAROCK Group.

Several areas such as Faizabad Road, Deokali, Chaudah Kosi Parikrama, Ring Road, Nayaghat, and areas along Lucknow-Gorakhpur the highway are seeing strong demand, local brokers said.

These areas are located within a 6km-20-km radius of the Ram Mandir and hence have drawn investor interest, they added.

After the Supreme Court judgement in 2019 and now the Mandir opening, property registrations are reported to have spiked in Ayodhya. According to data from the Stamp and Registration Department of Ayodhya district, property registrations have gone up by 120% between 2017 and 2022.



Meditators from all around the world gathered at the Global Vipassana Pagoda at Gorai, Borivali, recently to celebrate the birth centenary of Vipassana's foremost teacher, Satya Narayana Goenka. On February 4, the penultimate day of the culmination of the year-long birth centenary celebrations of Goenka, between 8,000 and 10,000 meditators gathered at the golden pagoda, which was built under Goenka's guidance. The world's largest pillar-less stone dome that towers over 325 feet, which was opened in 2009, enshrines relics of the Buddha. The gathering meditated under the relics of Buddha. They aimed to realise their teacher's vision - a world transformed through inner peace. Text: Manoj Ramakrishnan

# Govt advertises for 22,000 teaching posts across state

#### MUSAB QAZI / MUMBAI

After a long wait, the Maharashtra government has finally advertised for 21,768 vacant posts for teachers as part of the largest hiring drive at the state's schools in over a

ipal councils and municipal corporations and 5,728 posts at 1,123 private-aided schools. While the government had earlier announced 30,000 appointments, several spots

the moment. Maharashtra has around

Largest hiring drive at Maharashtra schools in more than a decade

that haven't been filled since 2012, when the state put a freeze on school hiring due to an excess number of teachers in several institutes. While the government began the centralised recruitment process for around 12,000 posts in 2017, only an estimated 6,000 of them have so far been filled.

While the state had earlier announced to fill 80% of the vacancies in government schools, it has now decided to fill only 70% of them. A decision will be taken about these seats, said a statement by the

education commissioner Suraj Mandhare.

Around 1.63 lakh teaching aspirants from across the state have registered on the PAVITRA portal to participate in the current recruitment drive. They have until February 9 to provide a preference list of the posts for

which they wish to apply. There's no interview process for recruitment at government schools as well as certain private schools. The government will directly recommend selected candidates for these institutes. For other private schools, the state will recommend a maximum of three candidates, out of which the school management can choose one after carrying out their interviews.

# NGO moves NGT afresh against Ulwe Balaji temple BHALCHANDRA CHORGHADE NAVI MUMBAI

Coinciding with the observance of the World Wetlands Day on February 2, a city-based environmentalist has moved the National Green Tribunal (NGT) challenging the Coastal Regulation Zone (CRZ) permission granted for the Tirupati Balaji temple in an ecologically sensitive and protected CRZ plot.

"The Maharashtra Coastal Zone Management Authority (MCZMA), while giving a conditional CRZ nod, has ignored the fact that the plot allocated for the temple is part of the temporary casting yard meant for the Mumbai Harbour Link Trans (MTHL)," NatConnect Foundation director BN Kumar contended in his application before the NGT's western zonal bench

The City and Industrial Development Corporation (CIDCO), which leased out the 10-acre plot for the temple, has "illegally permitted the construction of impermissible project" such as the proposed temple project for Lord Venkateswara Swami by the Tirumala Tirupati Devasthanam (TTD), the activist argued. Earlier, he had challenged CIDCO's allotment of the plot and during the pendency of the petition, MCZMA gave the CRZ nod. He has now challenged the CRZ permission.

Efforts to get in touch with CIDCO officials proved futile.

Earlier, the NGT had permitted NatConnect Foundation to file a fresh application against the CRZ nod. The non-profit had raised objections on the allotment of the 40,000 square metre plot from a temporary casting yard and pleaded with the NGT to direct the MCZMA not to give CRZ permission.

ТАТА **Extracts of Statement of Consolidated Financial Results** for the quarter and nine months ended 31 December, 2023 (₹ in crore Particulars Year Quarter Quarter Quarter Nine months Nine months ended ended ended ended ended ended 31 30 31 31 31 31 December. September December. December. December. March. 2023 2023 2022 2023 2022 2023

(Unaudited)

(Unaudited)

have been kept 'on reserve' at

65,000 vacant teaching posts



## CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER 2023

(Rs. In Lakhs except per share data)										
_		(	Quarter ended		Nine mon	ths ended	Year ended			
Sr. No.	PARTICULARS	31-Dec-23 (Unaudited)	30-Sep-23 (Unaudited)	31-Dec-22 (Unaudited)	31-Dec-23 (Unaudited)	31-Dec-22 (Unaudited)	31-Mar-23 (Audited)			
1	Total income from operations	127,097	112,362	132,091	351,720	362,168	493,428			
2	Net profit / (loss) before tax, exceptional and/or extraordinary Items for continuing operations*	5,048	4,515	8,447	14,865	22,151	30,239			
3	Net profit / (loss) before tax for continuing operations	5,048	4,515	8,447	14,865	22,151	30,239			
4	Net profit / (loss) after tax for continuing operations	3,736	3,168	6,217	10,657	16,247	21,544			
5	Net profit / (loss) after tax for discontinued operations	-	(440)	(105)	(480)	185	75			
6	Net profit / (loss) after tax	3,736	2,728	6,112	10,177	16,432	21,619			
7	Total comprehensive income [comprising profit / (loss) after tax & other comprehensive income after tax]	3,737	2,780	6,169	10,223	16,538	21,792			
8	Equity share capital						2,302			
9	Reserves (excluding revaluation reserve) as shown in the audited balance sheet of the previous year						187,611			
0	Networth						192,134			
1	Earnings per share (for continuing operations, not annualised) (face value of Rs. 2/-)									
	Basic :	3.25	2.75	5.40	9.26	14.14	18.74			
	Diluted :	3.24	2.74	5.39	9.24	14.10	18.71			
	Earnings per share (for discontinued operations, not annualised) (face value of Rs. 2/-)									
	Basic :	-	(0.38)	(0.09)	(0.42)	0.16	0.06			
	Diluted :	-	(0.38)	(0.09)	(0.42)	0.16	0.06			
	Earnings per share (for continuing and discontinued operations, not annualised) (face value of Rs. 2/-)									
	Basic :	3.25	2.37	5.31	8.84	14.30	18.80			
	Diluted :	3.24	2.36	5.30	8.83	14.26	18.77			

decade. The list of vacancies for the first phase of recruitment includes 15,950 posts at government schools run by the district administrations, munic-

	(Unaudited)	(Unaudited)	(Unauuiteu)	(Onauuiteu)	(onauditeu)	(Audited)
<ol> <li>Revenue from continuing operations</li> </ol>	3,730	3,998	4,148	11,946	12,382	16,789
2. Profit from continuing operations before exceptional						
items, share of profit/(loss) of joint ventures and						
associate and tax	202	525	625	1,467	2,069	2,742
3. Profit from continuing operations after exceptional						
items, before share of profit/(loss) of joint ventures and	202	627	625	1 5 6 0	2.050	2 7 4 2
associate and tax	202	627	625	1,569	2,069	2,742
4. Profit from continuing operations before tax	262	615	534	1,626	2,054	2,740
5. Profit from continuing operations after tax	194	495	432	1,267	1,758	2,452
6. Profit/(loss) from discontinued operations after tax	-	-	(7)	9	(16)	(18)
7. Profit for the period (5 + 6)	194	495	425	1,276	1,742	2,434
<ol><li>Total comprehensive income for the period</li></ol>	1,027	859	139	3,393	1,494	1,903
<ol><li>Paid-up equity share capital (Face value: ₹ 10 per share)</li></ol>	255	255	255	255	255	255
10. Other equity and Non-controlling interests						20,387
11. Earnings per share						
- Basic and Diluted (for continuing operations) in ₹	6.20*	16.80*	15.62*	43.53*	63.75*	91.66
- Basic and Diluted (for discontinued operations) in ${\mathfrak {\overline{s}}}$	-	-	(0.27)*	0.35*	(0.63)*	(0.71)
- Basic and Diluted (for continuing and discontinued						
operations) in ₹	6.20*	16.80*	15.35*	43.88*	63.12*	90.95
* Not annualised						
Extracts of Statement of for the quarter and n						
Extracts of Statement of for the quarter and n	ine month	s ended 31	L Decembe	er, 2023		•
Extracts of Statement of	ine month Quarter ended	s ended 31 Quarter ended	Quarter ended	er, 2023 Nine months ended	Nine months ended	Year ended
Extracts of Statement of for the quarter and n	Quarter ended 31	s ended 31 Quarter ended 30	Quarter ended 31	Nine months ended 31	ended 31	ended 31
Extracts of Statement of for the quarter and n	ine month Quarter ended	s ended 31 Quarter ended	Quarter ended	er, 2023 Nine months ended	ended	Year ended
Extracts of Statement of for the quarter and n	Quarter ended 31 December,	s ended 31 Quarter ended 30 September,	Quarter ended 31 December,	Nine months ended 31 December,	ended 31 December,	Year ended 31 March, 2023
Extracts of Statement of for the quarter and n Particulars	Quarter ended 31 December, 2023	S ended 31 Quarter ended 30 September, 2023	Quarter ended 31 December, 2022	Nine months ended 31 December, 2023	ended 31 December, 2022	Year ended 31 March, 2023 4,930
Extracts of Statement of for the quarter and n Particulars 1. Revenue from operations	Quarter ended 31 December, 2023 1,093	s ended 31 Quarter ended 30 September, 2023 1,066	Quarter ended 31 December, 2022 1,218	Nine months ended 31 December, 2023 3,294	ended 31 December, 2022 3,628	Year ended 31 March,
Extracts of Statement of for the quarter and n Particulars 1. Revenue from operations 2. Profit before exceptional items and tax	Quarter ended 31 December, 2023 1,093 140	S ended 31 Quarter ended 30 September, 2023 1,066 171	Quarter ended 31 December, 2022 1,218 244	r, 2023 Nine months ended 31 December, 2023 3,294 717	ended 31 December, 2022 3,628 1,016	Year ended 31 March, 2023 4,930 1,265 1,265
Extracts of Statement of for the quarter and n Particulars 1. Revenue from operations 2. Profit before exceptional items and tax 3. Profit before tax	Quarter ended 31 December, 2023 1,093 140 140	S ended 31 Quarter ended 30 September, 2023 1,066 171 273	Quarter ended 31 December, 2022 1,218 244 244	r, 2023 Nine months ended 31 December, 2023 3,294 717 819	ended 31 December, 2022 3,628 1,016 1,016	Year ended 31 March, 2023 4,930 1,265 1,265 1,027
Extracts of Statement of for the quarter and n Particulars 1. Revenue from operations 2. Profit before exceptional items and tax 3. Profit before tax 4. Profit after tax	Quarter ended 31 December, 2023 1,093 140 140 115	s ended 31 Quarter ended 30 September, 2023 1,066 171 273 236	Quarter ended 31 December, 2022 1,218 244 244 190	r, 2023 Nine months ended 31 December, 2023 3,294 717 819 679	ended 31 December, 2022 3,628 1,016 1,016 814	Year ended 31 March, 2023 4,930 1,265 1,265 1,027 968
Extracts of Statement of for the quarter and n Particulars 1. Revenue from operations 2. Profit before exceptional items and tax 3. Profit before tax 4. Profit after tax 5. Total comprehensive income for the period	ine month Quarter ended 31 December, 2023 1,093 140 140 140 115 884	s ended 31 Quarter ended 30 September, 2023 1,066 171 273 236 438	Quarter ended 31 December, 2022 1,218 244 244 190 194	r, 2023 Nine months ended 31 December, 2023 3,294 717 819 679 2,455	ended 31 December, 2022 3,628 1,016 1,016 814 989	Year ended 31 March, 2023 4,930 1,265 1,265 1,027 968 255
Extracts of Statement of for the quarter and n         for the quarter and n         Particulars         1. Revenue from operations         2. Profit before exceptional items and tax         3. Profit before tax         4. Profit after tax         5. Total comprehensive income for the period         6. Paid-up equity share capital (Face value: ₹ 10 per share)         7. Other equity         8. Earnings per share	Quarter ended 31           December, 2023           1,093           140           140           140           15           884           255	s ended 31 Quarter ended 30 September, 2023 1,066 171 273 236 438 255	Quarter ended 31 December, 2022 1,218 244 244 190 194 255	r, 2023 Nine months ended 31 December, 2023 3,294 717 819 679 2,455 255	ended 31 December, 2022 3,628 1,016 1,016 814 989 255	Year ended 31 March, 2023 4,930 1,265 1,265 1,027 968 255 15,737
Extracts of Statement of for the quarter and n         Particulars         1. Revenue from operations         2. Profit before exceptional items and tax         3. Profit before tax         4. Profit after tax         5. Total comprehensive income for the period         6. Paid-up equity share capital (Face value: ₹ 10 per share)         7. Other equity         8. Earnings per share         - Basic and Diluted in ₹	ine month Quarter ended 31 December, 2023 1,093 140 140 140 115 884	s ended 31 Quarter ended 30 September, 2023 1,066 171 273 236 438	Quarter ended 31 December, 2022 1,218 244 244 190 194	r, 2023 Nine months ended 31 December, 2023 3,294 717 819 679 2,455	ended 31 December, 2022 3,628 1,016 1,016 814 989	Year ended 31 March, 2023 4,930 1,265 1,265 1,027 968 255 15,737
Extracts of Statement of for the quarter and n         Particulars         1. Revenue from operations         2. Profit before exceptional items and tax         3. Profit before tax         4. Profit after tax         5. Total comprehensive income for the period         6. Paid-up equity share capital (Face value: ₹ 10 per share)         7. Other equity         8. Earnings per share         - Basic and Diluted in ₹         * Not annualised	Quarter ended 31           December, 2023           1,093           140           140           140           15           884           255	s ended 31 Quarter ended 30 September, 2023 1,066 171 273 236 438 255	Quarter ended 31 December, 2022 1,218 244 244 190 194 255	r, 2023 Nine months ended 31 December, 2023 3,294 717 819 679 2,455 255	ended 31 December, 2022 3,628 1,016 1,016 814 989 255	Year ended 31 March, 2023 4,930 1,265
Extracts of Statement of for the quarter and n         Particulars         1. Revenue from operations         2. Profit before exceptional items and tax         3. Profit before tax         4. Profit after tax         5. Total comprehensive income for the period         6. Paid-up equity share capital (Face value: ₹ 10 per share)         7. Other equity         8. Earnings per share         - Basic and Diluted in ₹         * Not annualised         Notes:	ine month Quarter ended 31 December, 2023 1,093 140 140 140 115 884 255 4.51*	s ended 31 Quarter ended 30 September, 2023 1,066 171 273 236 438 255 9.26*	Quarter ended 31 December, 2022 1,218 244 244 190 194 255 7.46*	r, 2023 Nine months ended 31 December, 2023 3,294 717 819 679 2,455 255 26.65*	ended 31 December, 2022 3,628 1,016 1,016 814 989 255 31.95*	Year ended 31 March, 2023 4,930 1,265 1,265 1,027 968 255 15,737 40.31
Extracts of Statement of for the quarter and n         for the quarter and n         Particulars         1. Revenue from operations         2. Profit before exceptional items and tax         3. Profit before tax         4. Profit after tax         5. Total comprehensive income for the period         6. Paid-up equity share capital (Face value: ₹ 10 per share)         7. Other equity         8. Earnings per share         - Basic and Diluted in ₹         * Not annualised         Notes:         . The above is an extract of the detailed format of the Up	Quarter ended 31           December, 2023           1,093           140           150           884           255           4.51*	s ended 31 Quarter ended 30 September, 2023 1,066 171 273 236 438 255 9.26*	Quarter ended 31 December, 2022 1,218 244 244 190 194 255 7.46*	r, 2023 Nine months ended 31 December, 2023 3,294 717 819 679 2,455 255 26.65*	ended 31 December, 2022 3,628 1,016 1,016 814 989 255 31.95*	Year ended 31 March, 2023 4,930 1,265 1,265 1,027 968 255 15,737 40.31
Extracts of Statement of for the quarter and n         for the quarter and n         Particulars         1. Revenue from operations         2. Profit before exceptional items and tax         3. Profit before tax         4. Profit after tax         5. Total comprehensive income for the period         6. Paid-up equity share capital (Face value: ₹ 10 per share)         7. Other equity         8. Earnings per share         - Basic and Diluted in ₹         * Not annualised         Jottes:         . The above is an extract of the detailed format of the Up and nine months ended 31 December, 2023 filed with	Quarter ended 31 December, 2023 1,093 140 140 115 884 255 4.51*	s ended 31 Quarter ended 30 September, 2023 1,066 171 273 236 438 255 9.26* solidated and changes under	Quarter ended 31 December, 2022 1,218 244 244 190 194 255 7.46*	<b>Nine months</b> ended 31 December, 2023 3,294 717 819 679 2,455 255 26.65*	ended 31 December, 2022 3,628 1,016 1,016 814 989 255 31.95* cial results fo BI (Listing Ob	Year ended 31 March, 2023 4,930 1,265 1,265 1,027 968 255 15,737 40.31 r the quarte ligations an
Extracts of Statement of for the quarter and n         for the quarter and n         Particulars         1. Revenue from operations         2. Profit before exceptional items and tax         3. Profit before tax         4. Profit after tax         5. Total comprehensive income for the period         6. Paid-up equity share capital (Face value: ₹ 10 per share)         7. Other equity         8. Earnings per share         - Basic and Diluted in ₹         * Not annualised         Jottes:         The above is an extract of the detailed format of the Up and nine months ended 31 December, 2023 filed with Disclosure Requirements) Regulations, 2015. The full for	Quarter ended 31 December, 2023 1,093 140 140 115 884 255 4.51*	s ended 31 Quarter ended 30 September, 2023 1,066 171 273 236 438 255 9.26* solidated and changes und Unaudited Co	Quarter ended 31 December, 2022 1,218 244 244 190 194 255 7.46*	Nine months ended 31 December, 2023 3,294 717 819 679 2,455 255 26.65*	ended 31 December, 2022 3,628 1,016 1,016 814 989 255 31.95* cial results fo BI (Listing Ob tandalone fina	Year ended 31 March, 2023 4,930 1,265 1,265 1,265 1,027 968 255 15,737 40.31 r the quartee ligations an ancial result
Extracts of Statement of for the quarter and n         for the quarter and n         Particulars         1. Revenue from operations         2. Profit before exceptional items and tax         3. Profit before tax         4. Profit after tax         5. Total comprehensive income for the period         6. Paid-up equity share capital (Face value: ₹ 10 per share)         7. Other equity         8. Earnings per share         - Basic and Diluted in ₹         * Not annualised         Jottes:         . The above is an extract of the detailed format of the Up and nine months ended 31 December, 2023 filed with	Quarter ended 31 December, 2023 1,093 140 140 115 884 255 4.51* naudited Con the Stock Ex ormat of the r, 2023 is ava	s ended 31 Quarter ended 30 September, 2023 1,066 171 273 236 438 255 9.26* solidated and changes und Unaudited Co ilable on the	Quarter ended 31 December, 2022 1,218 244 244 190 194 255 7.46*	Nine months ended 31 December, 2023 3,294 717 819 679 2,455 255 26.65*	ended 31 December, 2022 3,628 1,016 1,016 814 989 255 31.95* cial results fo BI (Listing Ob tandalone fina	Year ended 31 March, 2023 4,930 1,265 1,265 1,265 1,027 968 255 15,737 40.31 r the quarte ligations an ancial result

For and on behalf of the Board of TATA CHEMICALS LIMITED

Place : Mumbai Date : 5 February, 2024

R. Mukundan Managing Director and CEO

## TATA CHEMICALS LIMITED

Regd. Office : Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001. Tel: +91 22 66658282 Website: www.tatachemicals.com CIN:- L24239MH1939PLC002893 Email: investors@tatachemicals.com

#### **Key numbers of Standalone Financial Results**

							(Rs. In Lakhs)
Sr.			Quarter ended		Nine mon	Year ended	
No.		31-Dec-23 (Unaudited)	30-Sep-23 (Unaudited)	31-Dec-22 (Unaudited)	31-Dec-23 (Unaudited)	31-Dec-22 (Unaudited)	31-Mar-23 (Audited)
1	Total income from operations	127,409	112,619	132,137	352,527	361,503	492,991
2	Net profit /(loss) before tax for continuing operations	5,103	5,046	8,682	16,028	22,896	31,648
3	Net profit /(loss) after tax for continuing operations	3,792	3,784	6,454	11,878	16,992	22,960
4	Net profit /(loss) after tax for discontinued operations	-	(440)	(106)	(409)	192	90
5	Net profit / (loss) after tax	3,792	3,344	6,348	11,469	17,184	23,050
6	Total comprehensive income [comprising	3,792	3,400	6,406	11,518	17,288	23,226
	profit / (loss) after tax & other comprehensive income after tax]						

\*Exceptional and/or Extraordinary items are adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable

The above information has been extracted from the detailed consolidated unaudited financial results for the quarter and nine months ended 31st December 2023, which have been reviewed by the Audit Committee, approved by the Board of Directors and filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said financial results are available on the Stock Exchange websites, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.bajajelectricals.com.

> By order of the Board of Directors for Bajaj Electricals Limited

Place: Mumbai Date : February 5, 2024 Shekhar Baiai Chairman

CIN: L31500MH1938PLC009887 | Registered Office: 45/47, Veer Nariman Road, Mumbai -400 001 Telephone : 022-61497000 | Website : http://www.bajajelectricals.com | Email : legal@bajajelectricals.com

CONSUMER APPLIANCES | LIGHTING SOLUTIONS

# मुंबई, मंगळवार, ६ फेब्रुवारी २०२४ | नव 🔊 शक्ति 😵

	ત્તવર્ણભ્યા ાતમાહા	आणि नऊमाहीव	<b>हरीता एकत्रित</b> वि	ात्तीय निष्कर्षाचा	उतारा	(₹ कोत
तपशील	संपलेल्या तिमाहीसाठी ३१ डिसेम्बर, २०२३	संपलेल्या तिमाहीसाठी ३० सप्टेंबर, २०२३	संपलेल्या तिमाहीसाठी ३१ डिसेम्बर, २०२२	संपलेल्या नऊमाहीसाठी ३१ डिसेम्बर, २०२३	संपलेल्या नऊमाहीसाठी ३१ डिसेम्बर, २०२२	संपलेल्या वर्षासाठी ३१ मार्च, २०२
	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित
१ प्रवर्तनातून चालू ऑपरेशन्सतून एकूण उत्पन्न	३,७३०	३,९९८	४,१४८	११,९४६	१२,३८२	१६,७
२ चालू ऑपरेशन्सतून अपवादात्मक वावीपूर्वीचा नफा सहयोगी						
कंपनीच्या नफा/(तोटा)चा हिस्सा आणि कर	२०२	કરક	६२५	୧,୪६७	२,०६९	ર,
३ चालू ऑपरेशन्सतून अपवादासक बाबीनंतरचा नफा सहयोगी कंपनीच्या नफा / (तोटा )पूर्वीचा हिस्सा आणि कर	202	ୡୄୖଽଡ଼	દરપ	१,५६९	२,०६९	२,
४ चालू ऑपरेशन्सतून करापूर्वीचा नफा	રદ્દર	દરપ	ૡ૱૪	१,६२६	२,०५४	ર,
५ चालू ऑपरेशन्सतून करानंतरचा नफा	१९४	४९५	४३२	१,२६७	१,७५८	२,
६ बंद ऑपरेशन्सतून करानंतरचा (तोटा)/नफा	-	-	(७)	۶	(१६)	(
७ कालावधीकरिता नफा (५+७)	१९४	४९५	୪२५	१,२७६	१,७४२	२,
८ कालावधीकरिता एकूण व्यापक उत्पन्न	१,०२७	८५९	१३९	३,३९३	१,४९४	۶,
९ भरणा केलेले समभाग भांडवल (प्रत्येकी ₹ १०चे दर्शित मूल्य)	રષ્ષ	રષુષ	રષુષ	રષુષ	રષ્ષ	
<sup>९०</sup> इतर भांडवल आणि नॉन कंट्रोलींग इंट्रेस्ट						<b>२</b> ०,
१९ प्रती समभाग प्राप्ती						
– मूळ आणि सौम्यीकृत (चालू ऑपरेशन्ससाठी) ₹	६.२०*	१६.८०*	૧૬.૬૨	<b>%</b> 3.43*	<b>દ</b> રૂ .૭५*	९१
– मूळ आणि सौम्यीकृत (वंद ऑपरेशन्ससाठी) र	_	-	(০.२७)*	o.34*	(o.६३)*	(0.
– मूळ आणि सौम्यीकृत (चालू आणि बंद ऑपरेशन्ससाठी) ₹	६.२०*	१६.८०*	<b>१५.३५</b> *	83.८८*	६३.१२*	९०
* वार्षिकीकृत नसलेले						

### ३१ डिसेम्बर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊमाहीकरीता लेखापरिक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्षांचा उतारा

तपशील	संपलेल्या तिमाहीसाठी	संपलेल्या तिमाहीसाठी	संपलेल्या तिमाहीसाठी	संपलेल्या नऊमाहीसाठी	संपलेल्या नऊमाहीसाठी	संपलेल्या वर्षासाठी
	३१ डिसेम्बर, २०२३	३० सप्टेंबर, २०२३	३१ डिसेम्बर, २०२२	३१ डिसेम्बर, २०२३	३१ डिसेम्बर, २०२२	३१ मार्च, २०२३
<sup>१</sup> प्रवर्तनातून चालू ऑपरेशन्सतून उत्पन्न	१,०९३	१,०६६	१,२१८	३,२९४	३,६२८	४,९३०
२ अपवादात्मक वाबी आणि करापूर्वीचा नफा	१४०	१७१	ર૪૪	ଏହଡ	१,०१६	१,२६५
३ करापूर्वीचा नफा	१४०	୧७३	୧୪୪	<i>د</i> الاع	१,०१६	१,२६५
४ करानंतरचा नफा	११५	२३६	१९०	ୡଡ଼ୢ	ሪየሄ	१,०२७
५ कालावधीकरिता एकूण व्यापक उत्पन्न	833	83८	१९४	ર,૪५५	९८९	९६८
६ भरणा केलेले समभाग भांडवल (प्रत्येकी ₹ १०चे दर्शित मूल्य)	રક્ષ	રક્ષ	રક્ષ	રક્ષ	રકુ	રકુ
७ इतर भांडवल						१५,७३७
८ प्रती समभाग प्राप्ती						
– मूळ आणि सौम्यीकृत ₹	8.48*	९.२६*	૭.૪६*	રદ્દ.દ્દબ*	<b>ર</b> ૧.૧५*	४०.३१
* वार्षिकीकृत नसलेले						

टीप:

१. सेबी (लिस्टिंग ओव्लीगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रीक्वायरमेंट्स्) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियमावली ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेससह वरील माहिती ही ३१ डिसेम्वर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊमाहीकरीता एकत्रित आणि अलिप्त वित्तीय निष्कर्षांचा उतारा आहे. ३१ डिसेम्वर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊमाहीकरीता एकत्रित आणि अलिप्त वित्तीय निष्कर्षांचा संपूर्ण अहवाल स्टॉक एक्सचेंजेसची वेवसाईट (www.nseindia.com and www.bseindia.com) आणि कंपनीची वेवसाईट (www.tatachemicals.com) येथे उपलव्ध आहे.

 वरील परिणामांमध्ये वित्तीय निष्कर्षाचा लेखा समितीने आढावा घेतला असून कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या ५ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या बैठकीत त्यांना मान्यता दिली आहे.

संचालक मंडळाच्या आदेशानुसार

(₹ कोटीत

	टाटा कामकल्स लामटड
ठिकाण : मुंबई दिनांक : ५ फेब्रुवारी, २०२४	आर. मुकुंदन व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ

# टाटा केमिकल्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यलय : वॉम्वे हाऊस, २४ होमी मोदी स्ट्रीट, फोर्ट, मुंबई – ४०० ००१.

टेली: +९१ २२ ६६६५८२८२ वेवसाईट: www.tatachemicals.com

CIN:- L24239MH1939PLC002893 ईमेल: investors@tatachemicals.com



#### जाहीर सूचना

सूचना याद्वारे सर्व संबंधितांना देण्यात येत आहे की, माझे अशील हे श्री. अर्जुन उमेश झवेरी त्यांचा पत्ता येथे प्रद्युमन रॉयल हाईट्र पुष्करधाम मेन रोड, ए. वी. चौक, कालावड रोड, राजकोट, गुजरात – ३६०००५, यांच्याकडून सर्व भार आणि वाववं शंकापासून मुक्त फ्लॅट प्रारक: फलॅट क्र. २८०१, ए–विंग, वल्डे व्ह्यू, दि वर्ल्ड टॉवर्स, एस. बी. मार्ग, कमला मिलसच्या नंतर अल्पर वरळी, मुंबई-४००० १९३, ज्यासह ३ कार पार्किंग; खांदी करण्यासाठी वाटाघाटी करत आहेत; ज्याचे खालील लिखि पीरीशप्टात अधिक तपशीलवारएणे वर्णन केले आहे.

पाराशाटता आपके तपशालवारणा वणने कले आहे. कोणत्याही व्यक्तींस सदर फ्लॅट संदर्भांत किंवा त्याच्या कोणत्याही भागासंदर्भात कोणताही अधिकार, नामाधिकार, हितसंबंध, दावा वाटा, विक्री, गहाण, भाडेपट्टा, देवाणधेवाण, धारणाधिकार, तावा, सुविधाधिकार, मनाई आदेश आणि/किंवा अन्यथा च्यामां असत्यास, याद्रां विनंती केली जाते की, ते अधोरवाक्षरीकारांना त्यांच्या पत्ता मुरणजेच: ए/७, एम.एस. विल्डि. क्र. १०च्या समोर

मिळकतीचे परिशिष्ट फ्लॅंट ऊ. २८०१, ए-विंग, बर्ल्ड ल्ब्रू, दि वर्ल्ड टॉवर्स, एस. बी. मार्ग, कमला भिल्सच्या नंतर, अप्पर वरळी, मुंबई-४० ०१३: च्यासह ३ कार पार्किन: मोजमापित क्षेत्र १९१.१० ची. मीटर्स बिल्ट-अप, सी.टी.एस. ऊ. ४४३, ४४४, २/४४५ ४४६ भाग धारक, मुंबई त्रहराच्या नेंदणी जिल्ला आणि उप-जिल्हात.

विजू एम. खितानी, दिनांकित ६ फेब्रुवारी, २०२४. वकील उच्च न्यायालय चॅबूर, मुंबई-७४ जाहीर सूचना

आम्ही मे. रतन सिंह आणि ब्रदर्स, सर्वसाधारण जनतेस कळवू इच्छितो को महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने आमच्या बोरीवली गंगा जमुना सी.एच.एस.एल सी.टी.एस. नं. ६४३/अ, ६४३/अ/१ से १०, गाव -बोरीवली, सी. टी. एस. नं. ६४१/अ, गाव - बोरीवली, बोरीवली वेस्ट, मुंबई प्रकल्पाला दिनांक ०२ फेब्रुवारी २०२४, रोजी पत्र क्रमांक -SIA/MH/INFRA2/438449/2023, EC Identification No. EC24B038MH171127 अन्वेय पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून मान्यता दिली आहे. सदर मान्यता पत्राची प्रति http://parivesh.nic.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सही/-मे. रतन सिंह आणि ब्रदर्स



CIN L67120MH2005PLC155188 (Formerly known as Bombay Stock Exchange Limited) Registered office: Floor 25, P J Towers, Dalal Street, Mumbai 400001

Extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2023

S.	Particulars		Standalone			Consolidated	
No.		Quarter ended	Nine months ended	Quarter ended	Quarter ended	Nine months ended	Quarter ended
		December 31, 2023	December 31, 2023	December 31, 2022	December 31, 2023	December 31, 2023	December 31, 2022
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total Income	32,632	80,740	18,670	43,135	1,06,954	24,493
2	Net Profit for the period (before Tax, exceptional items and share of net profits of investments accounted for using equity method)	13,386	31,779	4,810	12,683	38,755	5,655
3	Net Profit for the period before Tax (after exceptional items and share of net profits of investments accounted for using equity method)	13,386	82,196	4,810	14,337	84,159	7,065
4	Net Profit for the period after tax (after exceptional items and share of net profits of investments accounted for using equity method)	9,516	67,426	3,083	10,627	66,477	4,763
	(a) Attributable to the shareholders of the Company	9,516	67,426	3,083	10,819	67,135	5,164
	(b) Attributable to the non controlling interest	-	-	-	(192)	(658)	(401)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	9,544	67,468	3,081	10,621	66,683	5,143
	(a) Attributable to the shareholders of the Company	9,544	67,468	3,081	10,821	67,258	5,398
	(b) Attributable to the non controlling interest	-	-	-	(200)	(575)	(255)
6	Equity Share Capital (Face value of ₹ 2 each)	2,707	2,707	2,709	2,707	2,707	2,709
7	Earnings Per Equity Share (Face value of ₹ 2/- each) (not annualized) (in ₹ )						
	(a) Before Exceptional Items						
	- Basic :	6.93	15.23	2.24	7.88	22.11	3.76
	- Diluted :	6.93	15.23	2.24	7.88	22.11	3.76
	(b) After Exceptional Items						
	- Basic :	6.93	49.08	2.24	7.88	48.87	3.76
	- Diluted :	6.93	49.08	2.24	7.88	48.87	3.76

Note:

1. The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and nine months ended on December 31, 2023. The full format o financial results for the quarter and nine months ended December 31, 2023 are available on the Company's website at www.bseindia.com and at the website www.nseindia.com of National Stock Exchange of India Limited.

For and on behalf of Board of Directors of BSE LIMITED

Place:Mumbai Date: February 5, 2024 sd/-**Sundararaman Ramamurthy** Managing Director & CEO

Electricals

३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेली तिमाही आणि नऊमाहीसाठीचे एकत्रीकृत वित्तीय निष्कर्ष									
			(	प्रति समभाग डेटा व्या	तेरिक्त ₹ लाखांमध्ये				
र	पलेली तिमाही		संपलेली	संपलेले वर्ष					
<b>३१.१२.२३</b> (अलेखापरीक्षित)	<b>३०.०९.२३</b> (अलेखापरीक्षित)	<b>३१.१२.२२</b> (अलेखापरीक्षित)	<b>३१.१२.२३</b> (अलेखापरीक्षित)	<b>३१.१२.२२</b> (अलेखापरीक्षित)	<b>३१.०३.२३</b> (लेखापरीक्षित)				
१२७,०९७	११२,३६२	१३२,०९१	३५१,७२०	३६२,१६८	४९३,४२८				
५,०४८	४,५१५	८,४४७	१४,८६५	२२,१५१	३०,२३९				
T) ५,०४८	४,५१५	८,४४७	१४,८६५	२२,१५१	३०,२३९				
तोटा) ३,७३६	३,१६८	६,२१७	१०,६५७	ঀ६,२४७	२१,५४४				
टा) –	(४४०)	(१०५)	(४८०)	१८५	64				
३,७३६	२,७२८	६,११२	90,900	१६,४३२	२१,६१९				
) ३,७३७ ॸ]	२,७८०	६,१६९	१०,२२३	१६,५३८	२१,७९२				
					२,३०२				
T					१८७,६११				
					१९२,१३४				
זֿ,									
3.24	ર.७५	4.80	९.२६	98.98	9८.७४				
३.२४	२.७४	4.39	९.२४	98.90	9८.७9				
-	(0.3८)	(0.09)	(०.४२)	०.१६	0.0&				
-	(0.3८)	(0.09)	(०.४२)	०.१६	०.०६				
३.२५	२.३७	4.39	۲.۷%	98.30	9८.८०				
३.२४	२.३६	4.30	٤.८३	१४.२६	9८.७७				
	स्वापरीक्षित)           39.92.23 (अलेखापरीक्षित)           9२७,०९७ ५,०४८           1)         9२७,०९७ ५,०४८           वीटा)         २,०४८           हा)         -           ३,७३६         -           ३,७३६         ३,७३७           ठी,         ३,२४           ३,२५         ३,२५	संपलेली तिमाष्ठी           ३१.१२.२३         ३०.०९.२३           (अलेखापरीक्षित)         (अलेखापरीक्षित)           १२७,०९७         ११२,३६२           ५,०४८         ४,५१५           १,०४८         ४,५१५           ३,७३६         ३,१६८           लाटा         –           ३,७३६         २,७२८           ३,७३६         २,७२८           ३,७३६         २,७२८           ३,७३६         २,७२८           ३,७३६         २,७२८           ३,७३७         २,७२८           ३,७३६         २,७२८           ३,७३६         २,७२८           ३,७३४         २,७२८           ५         ३,७३४           ३,७३४         २,७८०           ५         २,०४           ५,०४८         ३,२४           ५,०४८         २,७४           ५,०४८         २,७४           ३,२४         २,७४           ३,२४         २,७४           ३,२४         २,७४           ३,२४         २,७४           ३,२४         २,७४           ३,२४         २,३४           ५,०४         ३,२४           ५,०४         ३,४४           ५,०४	संपलेली तिमाही           ३१.१२.२३ (अलेखापरीक्षित)         ३०.०९.२३ (अलेखापरीक्षित)         ३१.१२.२२ (अलेखापरीक्षित)           १२७,०९७         ११२,३६२         १३२,०९१           १,०४८         ४,५१५         ८,४४७           १,०४८         ४,५१५         ८,४४७           १,०४८         ४,५१५         ८,४४७           १,०४८         ४,५१५         ८,४४७           ३,७३६         ३,१६८         ६,२१७           १,०३६         २,७२८         ६,११२           ३,७३६         २,७२८         ६,१९२           ३,७३६         २,७८८         ६,१९२           ३,७३७         २,७८८         ६,१९२           ३,७३७         २,७८८         ६,१९२           ३,७३७         २,७८०         ६,१६९           ३,८३४         २,७८५         ५,४१०           ३,२४         २,७४         ५,३९           ३,२४         २,७४         ५,३९           ३,२४         २,७४         ५,३९           ३,२४         २,७४         ५,३९           ३,२४         २,३७         ५,३९           ३,२४         २,३७         ५,३९           ३,२४         २,३७         ५,३९           ३,२४         २,३७         ५,३९	संपलेली तिमाही         संपलेली           ३१.१२.२३         ३०.०९.२३         ३१.१२.२३         ३१.१२.२३           (अलेखापरीक्षित)         (अलेखापरीक्षित)         (अलेखापरीक्षित)         (अलेखापरीक्षित)           १२७,०९७         ११२,३६२         १३२,०९१         ३५१,७२०           ५,०४८         ४,५१५         ८,४४७         ३५,५६५           १,०४८         ४,५१५         ८,४४७         १४,८६५           ५,०४८         ४,५१५         ८,४४७         १४,८६५           १,०४८         ४,५१५         ८,४४७         १४,८६५           ३,७३६         ३,१६८         ६,२१७         १०,६५७           लोटा)         –         (४४०)         (१८८०)           ३,७३६         २,७२८         ६,११२         १०,२३           १३,७३६         २,७२८         ६,११२         १०,२२३           ७)         ३,७३७         २,७८८         ६,१६९           ३,७३७         २,७८८         ६,१६९         १०,२२६           ३,७३४         २,७४         ४,३९         ९,२६           ३,२४         २,७४         ५,३९         ९,२६           ३,२४         २,७४         ५,३९         ९,२६           ३,२४         २,७४         ५,३९         ९,२४           २,२४	(प्रति समभाग डेटा व्य				

१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	२६,१३४.४१	२४,२८५.२४	४७,१७७.६६	१,०२,७९५.९९	१,२४,५७१.९७	१,९३,८२६.८६
२	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा	१२,३३६.७८	८,२८८.००	१२,६६६.५०	३२,०००.८६	૨७,૪५८.૬૪	३९,७०१.०८
	अनन्यसाधारण बाबींपूर्व)						
Ŗ	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा	१२,३३६.७८	८,२८८.००	१२,६६६.५०	३२,०००.८६	ર७,૪५८.६४	३९,७०१.०८
	अनन्यसाधारण बाबींनंतर)						
8	कालावधीसाठी कर आणि अनियंत्रक व्याजोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	८,३०३.०६	६,९६५.३०	८,४७७.४१	२३,५१२.३६	१७,६९९.६२	રષ,૮५७.૨१
	(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)						
ىر ر	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (कर आणि अनियंत्रक व्याजोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न धरुन)	८,२८७.२१	७,१२६.१६	८,५०२.७४	२३,६३६.०५	१८,१९८.३६	२६,३०९.७१
હ	समभाग भांडवल (प्रती भाग प्रत्येकी रु. २/- चे दर्शनी मूल्य)	७,४२५.०१	७,४२५.०१	७,४२५.०१	७,४२५.०१	७,४२५.०१	७,४२५.०१
ي	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. २/- चे दर्शनी मूल्य) (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी) (तिमाहीसाठी अवार्षिक)						
	१. मुलभूत (रु. मध्ये):	२.२३	۶.۵۷	२.२८	६.३३	૪.७६	६.९६
	२. सौम्यिकृत (रु. मध्ये):	२.२३	१.८८	२.२८	६.३३	४.७६	६.९६

टीपाः

ठिकाणः मुंबई

दिनांकः ०५ फेब्रुवारी, २०२४

१. ०५ फेब्रुवारी, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकांमध्ये वरील निष्कर्ष लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि संचालक मंडळाने मंजुर केले. एकत्रित वित्तीय निष्कर्षांना कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित इंडियन अकाऊंटिंग स्टॅडर्डस (इंड एएस) नुसार बनवले आहे.

 संचालक मंडळाने ०५ फेब्रुवारी, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत, आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी प्रति समभाग रु. ०.५४ चा चौथा अंतरिम लाभांश घोषित केला.

३. २३ जानेवारी, २०२४ रोजी कंपनीने वॉरंट ची वर्गणी रक्कम म्हणून इश्रयु किंमतीची २५% रकम प्राप्त झाल्यावर प्रत्येकी रु. १५५/ – च्या इश्रयु किंमतीस प्रत्येकी एका संपुर्ण भरणा झालेल्या समभागांत परिवर्तनीय ३,५०,४६,१०० इक्विटी वॉरंटस् चे वाटप केले. उर्वरित ७५% इश्रयु किंमत वॉरंटस च्या वाटप तारखेपासून १८ महिन्यांत, वॉरंट धारकांनी धारण केलेल्या प्रत्येक वॉरंट सापेक्ष कंपनीच्या प्रत्येकी रु. २/ – च्या संपूर्ण भरणा झालेल्या समभागांसाठी अर्जा चा पर्याय वापरताना देय असेल.

४. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या संपलेल्या तिमाही आणि वार्षिक वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा उतारा आहे. वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंज वेबसाईटस www.nseindia.com व www.bseindia.com वर आणि कंपनीची वेबसाईट www.maninfra.com वर उपलब्ध आहे.

५. कंपनीच्या अलिप्त अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांशी संबंधित महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणेः

							(रु. लाखात)
अनु.	तपशील	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले नऊ	संपलेले नऊ	रोजी संपलेले
क्र.		तिमाही	तिमाही	तिमाही	महिने	महिने	वर्ष
		३१ डिसेंबर,	३० सप्टेंबर,	३१ डिसेंबर,	३१ डिसेंबर,	३१ डिसेंबर,	३१ मार्च,
		२०२३	२०२३	2022	२०२३	2025	२०२३
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१२,४२२.०५	१२,३९०.५१	२३,८९२.९०	६१,८५७.४३	५१,०४९.४८	८८,०९६.७६
२	करपूर्व नफा/तोटा	२,८४४.५३	५,९८३.३३	६,१४६.०४	१७,२९८.५६	१७,०४४.८३	२०,८७५.११
ş	करोत्तर नफा/तोटा	२,०७६.७९	४,४८३.५०	४,६७०.३९	१२,८९२.४४	१३,६१७.०१	१६,५९८.८६
						<u></u>	

संचालक मंडळाच्या आदेशावरुन मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेड साठी सही/– मनन पी. शाह व्यवस्थापकीय संचालक डीआयएनः ०६५००२३९ रवतत्र वित्तीय निष्कर्षांचे महत्त्वपूर्ण आकडे

							(₹ लाखांमध्ये)
अ.			संपलेली तिमाही		संपलेली न	संपलेले वर्ष	
क्र.	तपशील	<b>३१.१२.२३</b> (अलेखापरीक्षित)	<b>३०.०९.२३</b> (अलेखापरीक्षित)	<b>३१.१२.२२</b> (अलेखापरीक्षित)	<b>३१.१२.२३</b> (अलेखापरीक्षित)	<b>३१.१२.२२</b> (अलेखापरीक्षित)	<b>३१.०३.२३</b> (लेखापरीक्षित)
٩	कामकाजापासून एकूण उत्पन्न	१२७,४०९	११२,६१९	१३२,१३७	३५२,५२७	३६१,५०३	४९२,९९१
ર	अखडित कामकाजांसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)	५,१०३	५,०४६	८,६८२	१६,०२८	२२,८९६	३१,६४८
ş	अखडित कामकाजासाठी करपश्चात निव्वळ नफा/(तोटा)	३,७९२	३,७८४	६,४५४	99,८७८	१६,९९२	२२,९६०
8	खडित कामकाजांसाठी करपश्चात निव्वळ नफा/(तोटा)	-	(४४०)	(१०६)	(४०९)	१९२	९०
4	करपश्चात निव्वळ नफा/(तोटा)	३,७९२	३,३४४	६,३४८	११,४६९	9७,9८४	२३,०५०
દ્	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न [करपश्चात नफा/(तोटा) आणि करपश्चात इतर सर्वसमावेशक उत्पन्न यांनी युक्त]	३,७९२	३,४००	६,४०६	११,५१८	१७,२८८	२३,२२६

\*नफा आणि तोटा विवरणपत्रातील अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबी भारतीय लेखा मानक नियम/ लेखा मानक नियम, जे लागू असेल त्यानुसार समायोजित आहेत. वरील माहिती ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊमाहीसाठीच्या कालावधीसाठी तपशीलवार एकत्रीकृत अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांवरुन, जे लेखासमितीने पुनर्विलोकित केलेले आहेत, संचालक मंडळाने मान्य केलेले आहेत आणि सेबी (लिस्टिंग ऑक्लिगेशन्स ॲन्ड डिसक्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५च्या रेग्युलेशन ३३च्या अनुसार स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल केलेले आहेत. सदर वित्तीय निष्कर्षाचे पूर्ण प्रपन्न स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल केलेले आहेत. सदर वित्तीय निष्कर्षाचे पूर्ण प्रपन्न स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल केलेले आहेत. सदर वित्तीय निष्कर्षाचे पूर्ण प्रपन्न स्टॉक एक्सचेंजस्य आणि www.bseindia.com या वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.bajajelectricals.com या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

> संचालक मंडळाच्या आदेशाने **बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड** करिता शेखर बजाज

> > अध्यक्ष

दिनाक: ५ फेब्रुवारी, २०२४

स्थळ: मुंबई

CIN : L31500MH1938PLC009887 | नोंदणीकृत कार्यालय : ४५–४७, वीर नरिमन रोड, मुंबई –४०० ००१ दूरध्वनी क्र.: ०२२–६१४९ ७००० | वेबसाईट: http://www.bajajelectricals.com | इमेल : legal@bajajelectricals.com

कंझ्युमर अप्लायन्सेस | लायटिंग सोल्युशन्स